

CIN: L65920MH1994PLC080618

Email: shareholder.grievances@hdfcbank.com

Website: www.hdfcbank.com

HDFC Bank Limited, Zenith House, Opp Race Course Gate no. 5 & 6, Keshavrao Khadye Marg, Mahalaxmi, Mumbai- 400034 Tel.:022-39760001/0012

February 22, 2022

BSE Limited

Dept of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001

Scrip Code: 500180

National Stock Exchange of India Limited

The Listing Department Exchange Plaza Bandra Kurla Complex, Mumbai 400 051

Scrip Symbol: HDFCBANK

Dear Sir

Sub: Notice for loss/misplacement of share certificates

We wish to inform you that we have made an advertisement for loss/misplacement of share certificates in the edition dated February 22, 2022 of The Free Press Journal and its Marathi translation in Navshakti.

The paper clipping of the above two advertisements is enclosed herewith with a request to display the same on your Notice Board and inform the Members in general not to deal with the concerned share certificates.

In accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022, we shall issue the Letter of Confirmation with probable date as March 10, 2022 provided no claim(s) in writing supported by the valid documents are received by the Bank/Registrar till March 9, 2022. The letter of confirmation shall be dispatched by our Registrar Viz. Datamatics Business Solutions Limited and the request shall be processed in accordance with the aforesaid Circular.

Please take the same on your record.

Thanking you

Yours faithfully,

For HDFC Bank Limited

Santosh Haldankar

Sr. Vice President (Legal) & Company Secretary

HDFC BANK LIMITED

nk House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. rate Identification Number-L65920MH1994PLC080618] ilder,grievances@hdfcbank.com] [Website: www.hdfcbank.com] [Tel Nos. 022 39760001 / 0012]

NOTICE Notice is hereby given that the following equity share certificates have been reported as lost/misplaced//irretrievable and the registered holders/claimant have applied to the Bank

for the issue of duplicate share certificates.					
Sr. No.	L/F No.	Name of the Shareholder(s)	Dist. Nos From To	Cert No.	No of Shares
1	0145858	Rajendra D Agarwal	5898131-5899130	3366	1000
Any person(s) who has/have any claim in respect of such share certificate/s should lodge such claim/s in writing with all supporting documents at the office of our Registrars and Transfer Agents viz Datamatics Business Solutions Limited, having address at Plot No. B 5, Part B Cross Lane, MIDC Marol, Andheri (East), Mumbai 400 093 within 15 days of the publication of this notice after which no claim(s) will be entertained and the Registrars will proceed to					
issu	e duplicat	e share certificate(s), and/or transfer	the shares in favour o	f the a	oplicants.

For HDFC BANK LIMITED

share certificate(s), any person dealing with the original share certificate(s) shall be doing so a

Date: 21.02.2022 Sr Vice-President (Legal) & Company Secretary

is/her own risk and the Bank will not be responsible for it in any way

PUBLIC NOTICE

My client Mr. Bipin Kashinath Khairwar owner of Flat No. 401, Fourth Floor, Bldg No. H-1/A, Vrundavan Co-op. Hsg. Soc. Ltd, General A.K. Vaidya Marg, Magathane Borivali (E), Mumbai 400066 the origina Possession Letter issued by MHADA Authority and Original Paid stamp duty Franking Receipt, in respect of the said fla have been Lost and not traceable inspite or pest efforts. My client is willing ready to sale the aforesaid flat to intending purchaser. I any person having any kind of right, claim title, interest in the flat or any objection i any manner whatsoever should communicate the undersigned in writing with supporting documentary proof within 14 days from the date of publication of this notice. Failing which, it shall be presumed that no person has any kind of objection which please be noted.

Sd/ Adv. Hemangee L Lavate (Bhatkhande) Add: B/25, Swapnapoorti Chs Ltd, Majas Wadi, Jogeshwari East Mumbai 400060

Notice of Loss of Share Certificate

ame, has been lost. Therefore we have applied for issue of duplicate share ertificate to the ELECON ENGINEERING COMPANY LTD. (Regd. Office address nand Sojitra road, Dist. Anand, Vallabh Vidya nagar, Gujrat 388120), So general public are hereby warned about not to deal with the following securities and it ompany do not receive any objection within 15 days from date of publication of this Notice on above mentioned regd. Address/of the company. Or to the company's R & Agent Linkintime India Pvt. Ltd.. UNIT: ELECON ENGINEERING COMPANY LTD. (B-102 & 103, Shangrila complex, first floor, Opp. HDFC Bank, Near radhakrishna Char Rasta, Akota, Vadodara- 390020), The company will proceed for the issue of Duplicate share certificates in my/our name.

Sr.No Folio No. Name Of Share Holders Distinctive nos. Certificate No. Shares (QTY) 1 P012142 Late Pushpa J. Shah 1712641 to 6155 80 1712720 P012142 | Jitendra P. Shah 32843751 to 14908 160

(Second Holder) 32843910 Date: 22/02/2022 PLACE: MUMBAI Spot Consultancy

Public Notice

have lost my original Allotment & Ownership Letter No. – U-3 / T.N. / 4095 Dated 18.12.1997 issued by B.H. & A.D.B. 237 / 3258 / GR No. 1, Tagore Nagar, Vikhroli (E.).

If any one found above documents may send to above address or Call

Shakil Mohammed Rashid Bhai: 9137374408

Two Lakhs Seventy Seven Thousand Three

Hundred Twenty Five and Paise Twenty Eight Only)

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act) Outstanding amount (Rs.) Name of Borrower(s) (A) Particulars of Mortgaged Date Of NPA property/properties (B) (D) 10.12.2019 FLAT NO. 101 FIRST FLOOR Rs. 1.09.948.56/- (Rupees LOAN ACCOUNT NO. HEKAL00290969 SANNIDHI BUILDING, SUNSHINE One Lakh Nine Thousand SWAPNA NAGARI SURVEY NO. 71 HISSA NO. 2A/1 VILLAGE CHAMTOLI, KALYAN KARJAT ROAD, THANE, Nine Hundred Forty Eight and Paise Fifty Six Only) as on 27.12.2021 AVINASH ANANT NADE ANANT LAXMAN NADE MAHARASHTRA 2. LOAN ACCOUNT NO. HHLVSH00302537 1. MAHESH D TALREJA 2. VARSHA M TALREJA FLAT NO 1605, 16TH FLOOR,BUILDING NO Y-12, SHELTREX SMART PHONE CITY, 05.03.2020 Rs. 12,01,607.92/-(Rupees Twelve Lakhs One Thousand Six SURVEY NO. 61, AKURLE VILLAGE, KARJAT, RAIGARH, MAHARASHTRA - 410201 **Hundred Seven and** Paise Ninety Two Only) as on 24.12.2021 04.01.2020 LOAN ACCOUNT NO. FLAT NO B- 403 4TH FLOOR B WING Rs. 7,11,806.17/- (Rupees HHETHN00257917 GULMOHAR CO OP HSG SOCIETY Seven Lakhs Eleven MANDAR WAMAN LTD, ROAD NO P L KALE GURUJI MARG, DADAR WEST, MUMBAI, MAHARASHTRA - 400028 Thousand Eight Hundred Six and Paise Seventeen Only) as on 24.12.2021 NERURKAR SADANAND NARAYAN NERURKAR SHALINI SADANAND NERURKAR SUMAN WAMAN NERURKAR RAMOLA MANDAR NERURKAR Rs. 6.67.668.94/- (Rupee 4. LOAN ACCOUNT NO. FLAT NO 903,9TH FLOOR,WING D. Six Lakhs Sixty Seven Thousand Six Hundred Sixty Eight and Paise Ninety Four Only) as on SKY HEIGHTS, SR.NO.44/1/1/2, 44/2/3,44/2/4, PISOLI,PUNE, PUNE, MAHARASHTRA - 411060 SHAMMI RAMESHCHANDRA NAIR DEEPSHIKHA S NAIR 24.12.2021 FLAT NO 407, 4TH FLOOR, GODREJ VIHAA, BUILDING NO 11, NEXT TO USHA KIRAN RESIDENCY, KHARWAI 09.01.2020 5. LOAN ACCOUNT NO. Rs. 5,18,987.13/- (Rupees Rs. 5,18,987.13/- (Rupees Five Lakhs Eighteen Thousand Nine Hundred Eighty Seven and Paise Thirteen Only) as on 28 11 2021 HEBAD00463261 AMOL HARISHCHANDRA NAKA. BADLAPUR EAST, THANE. PRIYA AMOL MORE MAHARASHTRA - 421503 28.11.2021 FLAT NO. 404, 4TH FLOOR, BUILDING NO. 1, WING A, TYPE A, CHOICE AMBE SMRUTI, VILLAGE REES, 04.02.2020 6. LOAN ACCOUNT NO. Rs. 2,77,325.28/- (Rupees

Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books

KHALAPUR. RÁIGARH MAHARASHTRA - 410201

of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount. Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification ssued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower.

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Company in law.

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private reaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame. Borrower may not be entitled to redeem the property."

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor.

Place: MUMBAI/RAIGARH/PUNE/THANE

HHLVSH00433215 1. S K SHINDE

PRATIKSHA SANDEFP

For Edelweiss Asset Reconstruction Company Limited (Trustee EARC Trust SC - 432) Authorized Office

PUBLIC NOTICE

We are investigating the title of MR. NAVIN PREMCHANDRA JAIN. in respect of the premises more particularly described in the Schedule ereunder written ("said Premises").

Any persons claiming any right, title and interest in respect of the said mises and or any part thereof, as and by way of sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, trust, inheritance, bequeath, possession, hypothecation, charge, lien, easement or otherwise howsoever are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the address mentioned herein below within a period of 14 days from the date of publication hereof with documentary proof/evidence thereof; otherwise any such purported claims/objections, interests or demands shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purposes and the transaction will be completed accordingly.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

The said Premises being: 5 (five) fully paid up shares of Rs. 50/- (fifty) each bearing distinctive Nos. 11 to 15 (both inclusive) embodied under duplicate Share Certificate no. 17 of the "Jai Gangeshwar Co-operative Housing Society Ltd.", together with the corresponding right, title and interest in the Premises No. 7, admeasuring 15.84 sq. mtrs. (carpet area), situate on the Ground Floor of the building known as "Vasudev Bhavan", lying, being and situate at Plot No. 793A, 3rd Road, Opp. Neelam Restaurant, Khar (West), Mumbai 400052 on all that piece and parcel of leasehold land bearing C.T.S. No. F/1556 of Village Bandra, Taluka Andheri, in the Registration District of Mumbai

Dated this 22nd day of February 2022.

Bheerwani & Co (Nishant U. Bheerwani) 204, Crystal Shoppers Paradise, 24th and 33rd Road Junction, Bandra (West), Mumbai 400 050.

NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD. (Multistate Scheduled Bank)

Corporate Office : New India Bhawan, A.V. Nagwekar Marg, Prabhadevi, Mumbai - 400025.

SYMBOLIC POSSESSION NOTICE [UNDER RULE 8(1)] SARFAESI ACT-2002.

(for immovable property)

WHEREAS the undersigned being the Authorised officer of the New India Cooperative Bank Ltd. under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 08.11.2021 calling upon the Borrower, Mrs.Laxmidevi & Co-Borrower Mr. Mohammad Nabi Noor Mohammad to repay the amount mentioned in the Notice being Rs.26,12,414.32 (Rupees Twenty Six Lakh Twelve Thousand Four Hundred Fourteen & Paise Thirty Two Only) under Term Loan facility together with future interest @12.50%p.a and penal interest @2% p.a w.e.f 28.07.2021 compounded with monthly rest till the date of payment within 60 days from the date of receipt of the Notice.

Mrs. Laxmidevi & Mr. Mohammad Nabi Noor Mohammad, Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Sureties/ Mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of property/Assets described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rules on 18.02.2022.

The Borrower/Sureties/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of New India Co-operative Bank Ltd. for the amount of Rs.26.12,414.32 with interest upto 27.07.2021 and future interest @12.50% w.e.f. 28.07.2021, costs and charges thereon.

Description of the Property

Shop No.7 situated on Ground Floor, "Rassaz Shopping Mall with Multiplex", Nr.Rassaz Theater, Station Road, Mira Road (E), Thane-401 107 (admeasuring 251.78 sq.ft. Built Up & 210 sq.ft Carpet Area) owned by Mrs. Laxmi Devi & Mrs Babita Devi

Place: Mumbai Date: 18.02.2022

(Bhaskara Amin) NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD.

NOTICE OF GOLD AUCTION/PRIVATE SALE

The gold ornaments pledged with The **Federal Bank Ltd**, **Dadar East Branch** under the account no will be sold in public auction or private sale. Since the above were not released so far after the due date and even after repeated ordinary and registered notices served to the pawner, to renew/release the gold ornaments. If there is any shortfall in the auction proceeds to settle the local accounts, other recovery steps including legal proceedings will be initiated against the borrower to recover balance loan amount due to the bank at their cost

and risk.
Venue: The Federal Bank Ltd., 6 Rajgir Court, Kohinoor Road, Dadar East, Mumbai, Maharashtra - 400014
Auction Date: 2nd MARCH 2022, Time 11.00 am
OVERDUE ACCOUNT LIST

	OVERDUE ACCOUNT LIST		
	ACCOUNT NUMBER	NAME OF BORROWER	
11996100044813		SABA MUDASSAR HAJU	
	11996100049192	BABULAL RUPDAS VAISHNAV	
	11996100044078	BABULAL RUPDAS VAISHNAV	
	11996100049168	BABULAL RUPDAS VAISHNAV	
	11996400001497	BABULAL RUPDAS VAISHNAV	
	11996100049655	BABULAL RUPDAS VAISHNAV	
	11996100043989	BABULAL RUPDAS VAISHNAV	
	11996100051776	BABULAL RUPDAS VAISHNAV	
	11996100052055	BABULAL RUPDAS VAISHNAV	
	11996100052683	BABULAL RUPDAS VAISHNAV	
	11996400001307	DHANANJAY MANOHAR RANE	
	11996400001299	PRAMOD RAMCHANDRA GAIKWAD	
	11996400001323	MANGESH NARAYAN KHAWLE	
	11996100048293	MANGESH NARAYAN KHAWLE	
	11996100048186	VIMLA BABULAL VAISHNAV	
	11996100050323	VIMLA BABULAL VAISHNAV	
	11996100048525	VIMLA BABULAL VAISHNAV	
	11996100048426	VIMLA BABULAL VAISHNAV	
	11996400001554	MUGDHA MANGESH KHAWLE	
	11996100046248	MUGDHA MANGESH KHAWLE	
	11996100046271	MUGDHA MANGESH KHAWLE	
	11996100050703	MUGDHA MANGESH KHAWLE	
	11996100050687	MUGDHA MANGESH KHAWLE	
	11996100046263	MUGDHA MANGESH KHAWLE	
	11996100046362	ABHAY SADANAND NAIK	
	11996400001463	NANDKUMAR DEVENDRA SONAWANE	
	11996400001398	DILIP HARI WARKE	
	11996400001422	SANJAY BUDHAJI MOHITE	
	11996400001406	YADAV RAKESH SINGH	

FEDERAL BANK

For The Federal Bank Ltd. **Authorised Signatory**

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

Application u/s 11 of the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963. Application No. 18 of 2022

VISHNU KRUPA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. having address at Mahant Road. Vile Parle (East) Mumbai – 400 057

..Applicant/s

1) SMT JAYA LAXMIKANT KUDALKAR 101, Parasmani, 10th Road, JVPD Scheme Vile Parle (West) Mumbai 400 056

2) MISS RAJESHWARI LAXMIKANT KUDALKAR 101, Parasmani, 10th Road, JVPD Scheme

Vile Parle (West), Mumbai 400 056 3) MR. HRISHIKESH LAXMIKANT KUDALKAR 101, Parasmani, 10th Road, JVPD Scheme Vile Parle (West), Mumbai 400 056.

4) SMT. VIJAYALAXMI RAMESH LADHA "SANGAM" Building, Dixit Road

Vile Parle (East), Mumbai 400 057 5) SHRI NANJI RÄMJI SHAH "Vishnu Krupa Co-operative Housing Society Ltd. having address at Mahant Road,

6) M/S PRAGATEE DEVELOPERS 4/152, Bazargate Street, Fort, Mumbai 4000 7) SHRI NARESH CHHAGANLAL BAROT

Partner of M/s Pragatee Developers Flat No. 501, "A" Wing, Sagar Divya Co-Operative Housing Society Ltd., Mahant Road Vile Parle (East) Mumbai – 400 057

..... Opponents

PUBLIC NOTICE

1)Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.

2) The applicant has prayed for grant of certificate of entitlement of unilateral deemed conveyance n respect of land or ground bearing (i) CTS No. 886, admeasuring about 78.40 sq. mtrs and (ii) Final Plot No. 85 TPS V admeasuring 436 sq.mtrs totally admeasuring 514.40 sq.mtrs, and bearing Mumbai Municipal Corporation "K" Ward No. 887 of Private Scheme of Mahant Road, Extention Vile Parle of Village- Vile Parle (East), Taluka Andheri in favour of the Applicant Society.) The hearing in the above case has been fixed on 07/03/2022 at 1.00 p.m. 4) The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person / authority wishing to

submit any objection, should appear in person or through the authorized representative on 07/03/2022 at 1.00 p.m. before the undersigned together with any documents, he/she, they want/s to produce in support of his/her objection/claim/demand against the above case and the applicant/s is / are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the nterested parties

5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue /application will be decided in their absence and such person/s will have no claim object or demand whatsoever against the property for which the conveyance /declaration/order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any orde certificate /judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte By Order,



For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)

Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963

Fullerton India **Fullerton India Credit Company Limited** Corporate Office: Supreme Business Park, Floor 6, B Wing, Powai, Mumbai 400 076 **SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES** E-Auction Sale Notice of 15 days for Sale of Immovable Asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of Fullerton India Credit Company Limited/Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on the date and

time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses thereon till the date of realization, due to Fullerton India Credit Company Limited/Secured Creditor from the Borrowers and Guarantor(s) mentioned herein below. The reserve price, Earnest Money Deposit (EMD) and last date of EMD deposit is also mentioned herein below:

Borrower(s) / Guarantor(s)	Demand Notice Date	Description of theImmovable property	Reserve Price, EMD & Last	
/ Loan Account 1) SHALIMAR BAKERS AND CONFECTIONERS 2) MR. ALTAF ARIF PATEL 3) MR. LUKMAN ARIF PATEL 4) MR. FAISAL ARIF PATEL 5) SMT. ANISA ARIF PATEL (Loan Account No: 172901310532922)	and Amount 27/06/2020 Rs. 1,59,32,159/- (Rupees One Crore Fifty Nine Lakh Thirty Two Thousand One Hundred And Fifty Nine Only)(as on 26.06.2020)	Property bearing No: FLAT NO.402, 4TH FLOOR,"A" WING, MADHUBAN CHSL, POPCO COLONY ROAD, CTC NO.1129 (PT), VERSOVA, ANDHERI (W), MUMBAI-400 061.	Date of Submission of EMD Reserve Price: Rs. 1,41,00,000/- (Rupees One Crore Forty-One Lakh Only) EMD: Rs. 14,10,000/- (Rupees Fourteen Lakh Ten Thousand Only). Last date of EMD Deposit: 14/03/2022.	Date:
1) IMPRESSION COMMUNICATION PRIVATE LIMITED 2) SUJOY BANAMALI MISRA 3) AJOY BANAMALI MISRA 4) SHAMPA MUKHERJEE MISRA 5) SUTAPA MISRA (LOAN ACCOUNT NO: 172901310444728)	(Rupees Eighty- Five Lakh, Seventy Thousand Four Hundred and	Property bearing No: APARTMENT NUMBER RH-II-J-25, ADMEASURING 61.50 SQ.MTR BUILT-UP AREA, GROUND + 1ST FLOOR, ROW HOUSE TYPE APARTMENT OWNERS ASSOCIATION, SITUATED AT PLOT NO. J-28, SECTOR 07, VASHI, NAVI MUMBAI, THANE-400703.	Reserve Price: Rs. 1,15,00,000/- (Rupees One Crore Fifteen Lakh Only) EMD: Rs. 11,50,000/- (Rupees Eleven Lakh Fifteen Thousand Only). Last date of EMD Deposit: 14/03/2022.	Date: 15/03/2022 Time: 11:00 am to 02:00 pm (with unlimite extensions of 5 minute eacl
1) HEMRAJ DEVKARANDAS METALS AND MINERALS LIMITED 2) MR. VINIT VIJAY AGRAWAL 3) Mrs. AYUSHI VINIT AGRAWAL (LOAN AGCOUNT NO: 166203110355495)	(Rupees Six Crore Sixty-Eight Lakh Ninety-Nine Thousand and	Property bearing No: VILLA NO. 4 WING D, SURESHWARI VILLAS, ADMEASURING 2250 SQ.FT. CARPET AREA EQUIVALENT TO 209.03 SQ. MTRS. CARPET AREA, NEAR ESKAY CLUB, LINK ROAD, BORIVALI, MUMBAI- 400092.	Reserve Price: Rs. 6,64,20,000/- (Rupees Six Crore Sixty-Four Lakhs and Twenty Thousand Only) EMD: Rs. 66,42,000/- (Rupees Sixty-Six Lakhs Forty-two Thousand Only). Last date of EMD Deposit: 14/03/2022.	Date: 15/03/2022 Time: 11:00 am to 02:00 pm (with unlimite extensions of 5 minute eacl
1) NARENDRA JAYANTE GUPTE 2) MR. NINAD NARENDRA GUPTE 3) JAYSHREE J GUPTE 4) NAMRATAN GUPTE 5) N.G. TOURS AND TRAVELS 6) N.G DESIGNS (Loan Account No: 172901310117144 & 1729013101125329)	(Rupees Ninety four Lakh Seventy eight Thousand Two Hundred And Ninety seven Only) (as on	Property bearing No: BUNGLOW NO.15/B KNOWN AS UPPENDRA, UDAY SHREE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, HAVING 3 FLOOR ADMEASURING 1150 SQ.FTS TOTAL ADMEASURING 3350 SQ. FTS BUILT UP AREA, SITUATED AT BHANDUP (EAST), MUMBAI- 400042; CONSTRUCTED ON LAND BEARING CTS NO. 739 OF VILLAGE BHANDUP, TALUKA KURLA.	Reserve Price: Rs. 3,65,00,000/- (Rupees Three Crore Sixty-Five Lakh Only) EMD: Rs. 36,50,000/- (Rupees Thirty-Six Lakh Fifty Thousand Only). Last date of EMD Deposit: 14/03/2022.	Date: 15/03/2022 Time: 11:00 am to 02:00 pm (with unlimite extensions of 5 minute each

7710970180 Or refer to the link provided in Fuller ton India Credit Company Limited/Secured Creditor's website i.e. www.fullertonindia.com

SD/-, Authorised Officer Fullerton India Credit Company Limited

Date of Demand Name

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

Whereas

Sr.

Name of the

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Description

Sr. No.		of Property/ Date of Symbolic Possession	Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Chandra Marlniga & Mr. Krishna Mallinga Boling- LBPVL00002084734 & LBPVL00002084735	Flat No 12,1st Floor, Plot No 40-41, S No 29 P, Giridhar Co-op Hsg Soc Ltd., Dist. Thane, Kalyan- 421301/ February 16, 2022	June 16, 2021 Rs. 7,94,443.00/-	Panvel
2.	Darshana Anand Mali, Laxman Santosh Mali & Anand Laxman Mali- LBKLY00004120584	Flat No 204, 2nd Floor, Saket Paradise Cloudline CHS, Laadharwadi Jail Road Kalyan West, Maharashtra, Thane- 421301/ February 16, 2022	September 06, 2021 Rs. 35,25,169.00/-	Kalyan- Mumba
3.	Deepak Kanojia & Lakhan C Kanojia- LBTNE00001969800	Flat No 103,1st Floor, BLDG B6, Raunak City, Sector II, Village Wadegar, Next To Don Bosco School, Kalyan West, Survey No 64/1, Maharashtra, Thane- 421301/ February 16, 2022	June 19, 2021 Rs. 20,90,981.00/-	Thane
4.	Rohini Dnyaneshwar Bagade & Dyneshwar Kundalik Bagade- LBMUM00005056528	Flat No.702, 7th Floor A Wing "Sadanand Tower Co-Operative Housing Society Ltd" Situated at Near MD Chawal, Kalyan Dombivli Muncipal CorporationVikas Colony Road Village Mohane, Taluka Kalyan District Thane bearing Survey No.1, Hissa No. 3/3D(P), Maharashtra Thane-421306./February 16, 2022	June 09, 2021 Rs. 28,42,594.00/-	Mumba
5.	Rupesh Ramesh Gaikwad & Rupali Santosh More- LBMUM00005057784	1805, 18th Floor Building No D Ruby Yogidham Phase 3 Yogidham Complex Kalyan Murbad Road, Kalyan West, Thane, Maharashtra, Thane- 421301/ February 16,2022	June 25, 2021 Rs. 11,32,188.98/-	Mumbai
6.	Pravinbhai Ravajibhai Patel & Namrataben Pravinbhai Patel- LBMUM00002092073 & LBMUM00001915337	Flat No 701, 7th Floor, B-Wing, Bldg No.22, known as "Ketki Shantinagar Co-Op Housing Society Ltd"Society by "Shanti Star Builders" Sector 1, Mira Road East, Dist-Thane Mumbai- 401107./ February 17, 2022	April 07, 2021 Rs. 17,59,781.00/-	Mumbai
7.	Harish Rajanna & Shruti H Gowda- LBMUM00005201033	Flat No.104, 1st Floor, Shanti Niwas, New Shanti Niwas CHSL, Near Rawal Nagar, S. No.64, New S. No.104, H. No.2, Cabin Road, Village Khari, Bhayandar East, Dist. Thane 401105/ February 17, 2022	July 06, 2021 Rs. 15,41,663.00/-	Mumbai
8.	Bhimaram Kasturji Purohit & Haviya Bhimaram Purohit- LBMUM00005331147 & LBMUM00004128253	Flat No 306 House of Mewad CHSL, Bhayander East, Maharashtra, Thane- 401105/ February 17, 2022	September 13, 2021 Rs. 33,31,792.00/-	Mumbai
9.	Sangeeta Hitesh Madhani, Hitesh Navinchandra Madhani & Hitesh Navinchandra Madhani Huf- LBMUM00002389930	Flat No.101, 1st Floor, "Divya Parshwa" Wing AOpp Geeta, Derasar Lane Borivali W,Situated at TPS III, Village Shimpoli, Opp Gitanjali Jain Temple, Haridas Nagar, Borivali West 696,City Survey No.109, Final Plot No.696, 697, 698, 699 Mumbai- 400092./ February 17,2022	September 06, 2021 Rs. 53,35,902.00/-	Mumbai
10.	Purvi Bhavesh Mehta, Bhavesh Kantilal Mehta & Mehta Kantilal Parmanand- LBTNE00003977288	Flat No.303, 3rd Floor, A-wing, Bldg No.2, Walchand Darshan, Near D Mart, Bhayander West, S. No.267, Maharashtra, Thane- 401101/ February 17,2022	September 15, 2021 Rs. 68,01,980.00/-	Thane
11.	Santoshkumar Harishchandra Gupta & Manju Santosh Gupta- LBTNE00003134886	Flat No 201, 2nd Floor Phase I BLDG No A8 Manasarovar Complex, Village Phene Bhiwandi, S No 22, Maharashtra, Thane- 421302/ February 17, 2022	June 25, 2021 Rs. 9,04,469.00/-	Thane
12.	Devendra Dhuriya- LBMUM00005042172	Flat No 908, 9th Floor Yogi Sadan Wing A Survey No 69 Hissa No 1 Paiki Situate Lying Taluka Bhiwandi, Thane 421302, 69, Maharashtra, Thane- 421305/ February 17, 2022	June 25, 2021 Rs. 16,47,014.00/-	Mumbai
13.	Satish Shivraj Belure & Shivraj B Belure- LBMUM00002209242	Flat No 302, 3rd Floor, Sundaram Apartment, Sundaram CHS Ltd, Chaudhari Compound, Kamatghar, Bhiwandi, Survey No 49/26, Maharashtra, Thane- 421302/ February 17, 2022	June 25, 2021 Rs. 17,93,241.00/-	Mumbai
14.	Lalita Vishwanathsing Girase & Vishwanathsing Takhatsing Girase- LBTNE00004845190	Flat No 2904, 29th Floor, Lodha Amara, Clariant Compound, Kolshet Road, Thane, Thane- 400608/ February 17, 2022	June 16, 2021 Rs. 21,49,427.00/-	Thane

the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice. as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: February 22, 2022 Authorized Officer Place: Maharashtra **ICICI Bank Limited**

DNS BANK डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. (Multi State Scheduled Bank)

Recovery Department: Everest Annex, Above Dwarka Hotel, Near Dombivli Railway Station, Dombivli (West)- 421 202.

NOTICE OF AUCTION SALE

Sale by Public Auction under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI ACT) and the rules made thereunder of the under mentioned property mortgaged to Dombivli Nagari Sahakari Bank Limited (the Bank)

for the advances granted to the borrower mentioned in the following Table.

Sr. No.	Name of the Borrower	Recoverable Amount in Rupees	Amount as on date	Further Interest from
1.	M/s. Sherlekar Synthetic Processors Ltd.,	Rs. 4,50,37,022=00	30/09/2017	01/10/2017

The Bank have to recover the Recoverable amount mentioned hereinabove till the date mentioned plus further interest at the contractual rate and the cost, charges and expenses till the recovery of

loans. Bank is having Physical Possession of the below mentioned Secured Assets.

Sr. No.	Name of the Borrower	Description of Property	Reserve Price (Rs. in Lakhs)	١,	Date & Time of Inspection	Date & Time of Auction
1.	M/s.	ALL THAT PIECES & PARCELS OF N.A. Plot Nos.	35.00	3.50	28.02.2022	10.03.2022
	Sherlekar	41,42,43,44,45,46 and 47 (Sector P) II Phase,			11.00 a.m.	at 11.00
	Synthetic	Gut No. 76, in the Parvati Co-operative Industrial			to 1.00	a.m.
	Processors	Estate Ltd., Yadrav within the Limits of Yadrav			p.m.	
	Ltd.,	Village, Registration Sub District Ichalkaranji and				
		Registration District Kolhapur and bounded as				
		follows.				
		On or towards East by : 15 M Wide Road				
		On or towards West by : 15 M Wide Road				
		On or towards South by: Plot No. 40 and 48				
		On or towards North by : 15 M Wide Road				

Dombivli Nagari Sahakari Bank Ltd., Recovery Dept., situated at 67/B, 18/485, Near Place of Auction :- Dombivii Nagari Sanakari Bairk Ltu., necovery Espit, Status Ltu., Shahu Statue, Ichalkaranji, District Kolhapur – 416115 Telephone No. (0230)-2438254

TERMS AND CONDITIONS :-

The Bid form and the terms and conditions of the Sale can be obtained from our Recovery Dept. situated at 67/B, 18/485, Near Shahu Statue, Ichalkaranji on any working days between 11.00 a.m. to 4.00 p.m. on payment of Rs. 1,000/- (Non Refundable) amount for each Bid.

The Bidder will have to participate in person for the bid on the day of auction and the Bid in sealed envelope along with Earnest Money Deposit (EMD) mentioned here-in-above by way of RTGS, or Pay order/Demand Draft of any Nationalized or Scheduled Bank drawn in favour of Dombivli Nagari Sahakari Bank Limited payable at Mumbai should reach to the Authorized Officer at Dombivli Nagari Sahakari Bank Ltd., Recovery Dept. Ichalkaranji on or before 09.03.2022 before 5.00 p.m. The Bid without EMD and/or below the Reserve Price or not confirming the terms & conditions of sale will not be entertained. The sealed envelopes of Bid will be opened at the place and time of the Auction.

Any person participating in the Bidding process on behalf of another person or a Corporate Entity must produce a written authority/Board Resolution granted by the bidder in his/her favour.

The Bidder will have to submit self attested photo copy of KYC documents like Pan Card/proof of

residence along with Original for verification and one Passport size photograph. Sale of property is strictly on "AS IS WHERE IS BASIS AND AS IS WHAT IS BASIS". The present encumbrances known to the Bank are as follows (1) Outstanding dues of Parvati Co-op. Industrial Estate Ltd is Rs. 64,31,528.00 as on 31.12.2021 plus Plot transfer fees & GST. (2) Outstanding dues of MSEDC is Rs. 8,01,043.00 as on 31.08.2021. Apart from the said claims, the intending bidders may make their own enquiries as regards to any other claims, charges, taxes, levies, dues and/ or any other liability accrued against the property, if any. All the liabilities against the said auction property is to be borne by the successful bidder.

In the Auction process Bidding will start from the highest Bid Amount received by the Authorized Officer and thereafter bidder will be allowed to enhance Bid by minimum of Rs. 25,000/-The successful bidder will have to pay 25% of the bid amount (Inclusive of EMD) immediately upon

acceptance of his Bid i.e. on the same day or not later than 5.00 p.m. of the next working day and balance amount within 15 days from the date of Auction. In case of successful bidder fails to pay the 25% of the bid amount as mentioned in clause (7) above the earnest money deposited by him shall be forfeited and the sale shall be treated as cancelled

to pay the balance 75% amount within 15 days from the date of Confirmation of sale. On confirmation of sale, pursuant to compliance of the terms of the payment, the Authorized Officer will issue Certificate of Sale in favour of the successful Bidder as per Security Interest (Enforcement) Rules 2002 and the successful Bidder will bear all taxes, stamp duty, Registration fees, and incidental expenses, for getting the Sale Certificate registered in the name of successful bidder. The Authorized Officer will hand over the possession of the subject property only on receipt

Similarly, Bank shall forfeit the 25% of the bid amount and any subsequent deposit if the bidder fails

of the entire bid amount. 0. The Authorized Officer reserves the right to accept or reject any offer/bid or postpone/cancel the auction without assigning any reason and also to modify the terms and conditions of sale without prior notice. The intending bidders can contact to the Authorized Officer, Dombivli Nagari Sahakari Bank Ltd.

Dombivli over the Telephone Nos. (0230)-2438254, Mobile No. 9373112525. Place : Ichalkaranji

Date: 22.02.2022

Authorized Officer

नामाधिकार विलेखांचे मूळ ज्यायोगे सदर फ्लॅट सदर मालक/सभासद यांना हस्तांतर झाली ते यापुढील प्रमाणे - (१) विक्रीची करार, मोहम्मद यासीन मोहम्मद मस्तान आणि हुसेनबानू शेख मोहम्मद यासीन आणि खरेदीदार कमलादेवी एम. वर्मा यांच्या दरम्यान निष्पादित. (२) विक्रीची करार, दिनांक १९-०९-१९८३, विक्रेता कमलादेवी एम. वर्मा आणि खरेदीदार, म्हणजेच **नोएल** रोमीओ कर्व्हालो आणि एडलेड कर्व्हालो यांच्या दरम्यान निष्पादित, (३) हस्तांतराच्या करार. दिनांक ०८-०२-१९८८ (जे दिनांक ०३-०४-२००७ रोजीस निश्चिती विलेखाद्वारे नोंदणीकृत), हस्तांतरक नोएल रोमीओ कर्व्हालो आणि श्रीम. एडलेड कर्व्हालो आणि हस्तांतरीती श्रीम. नारंगीबाई घीसूलाल जैन यांच्या दरम्यान निष्पादित. परंतु, वरील नमूद बिल्डरसह पहिली करार आणि दिनांक १९-०९-१९८३ च्या विक्रीची करार आणि अनुषंगिक कागदपत्र, ई. हरविलेली किंवा गहाळ जालेली/चोरीस गेलेली आहे आणि अथक प्रत्यय किंवा संपूर्ण शोधानंतरही सापडत नाही. पोलीस तक्रार सादर केली आहे आणि त्याकरिता पोलीस प्रमाणपत्र सुध्दा मिळाली आहे. कोणत्याही व्यक्तीस वरील नमूद हरविलेली नामाधिकार विलेखावर, किंवा मध्ये. कोणत्याही प्रकारे दावा/दावे असल्यास त्यांनी ह्या सचनेच्या जारी तारखेपासून १४ दिवसांत निम्नस्वाक्षरीकाराकडे आणि मालक/सभासद यांच्याकडे सुध्दा कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यांस, दावा, जे काही असल्यास, सोडून दिला, किंवा त्यागित केला, आणि/किंवा परित्यागित केला, असा गृहीत धरला जाईल आणि त्यानंतर मालक/सभासद कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती/नवीन खरेदीदार, जे कोणी असेल, त्यांच्याशी त्यासंबंधी व्यवहार किंवा देवघेव मध्ये भाग घेईल. दिनांक: २१.०२.२०२२ सोनल कोठारी, वकील

१, ली-मिडास बिल्डिंग, रामचंद्र गल्ली,

मालाड (प.), मुंबई-४०० ०६४

[advsonalkothari@yahoo.com]

सूचना घ्यावी की, आमचे अशील हे सर्व बोजांपासून मुक्त याखाली लिहिलेल्या परिशिष्टात वर्णिलेला परिसराची खरेदी श्री. अमरिश जैन, ज्यांचा पत्ता ६ वा मजला, ॲक्सेल हाऊस रोड क्र. ११, वागळे इस्टेट एमआयडीसी, ठाणे (पश्चिम), मुंबई - ४००६०४ येथे खरेदी करण्यासाठी संमत झाले आहेत.

जाहीर सूचना

कोणत्याही व्यक्ती ज्यांना कोणताही दावा वा हक सदर परिसरासंदर्भात वारसाहक स्वरूपात, शेअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, बक्षीस, कब्जा वा बोजा वा अन्य स्वरूपात असल्यास, सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून सात (७) दिवसात सर्व पुष्ट्यर्थ त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्यांसाठी निम्नस्वाक्षरीकारांना सूचित करण्याची आवश्यकता आहे. कसूरवार ठरल्यास, अशा व्यक्तींचे दावे असल्यास अशा दाव्याच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण करण्यात येईल जे अधित्याग केल्याचे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक नसेल.

उपरोल्लिखित परिशिष्टः (सदर परिसर)

फ्लॅट क्र. ए-७२०१ मोजमापित ८९३ चौ. फूट नेट क्षेत्र ज्ञात इमारत अल्युरा मधील ७२ ऱ्या मजल्यावर, एका कार पार्किंग जागेसह स्थित आहे लोढा पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई -४०००१३ येथे मुंबई जिल्ह्याच्या गाव लोअर परेल विभागाचा असा सी. एस. क्र. ४६४ संयुक्त उप-प्रबंधक मुंबई शहर क्र. ३ मध्ये एकत्रित विक्रेत्याचे सदर प्रकल्प लोढा पार्क मधील सर्व हक्क, नामाधिकार, लाभ आणि हितसंबंधासह.

सदर दिनांक २१ फेब्रुवारी, २०२२. सही/

मिनाक्षी धनुका - रुंगटा (भागीदार) मेसर्स धनुका अँड पार्टनर्स खरेदीकाराकरिता वकील ५०८, ५ वा मजला, अपीजय हाऊस, १३०, मुंबई समाचार मार्ग. फोर्ट, मुंबई - ४००००१

HDFC BANK We understand your world

एचडीएफसी बँक लिमिटेड

नों. कार्यालय :एचडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई ४०००१३. (कॉर्पोरेट आयडेंटीफिकेशन क्रमांकः एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८०६१८) (ईमेलः shareholder.grievances@hdfcbank.com) (वेबसाईटः www.hdfc.com) (दूर क्र: ०२२ ३९७६०००१/००१२)

सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, पुढील शेअर प्रमाणपत्र हे हरविले/गहाळ आहे आणि नोंदणीकृत धारक/दावेदार यांनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरीता बँकेला अर्ज केला आहे.

	2/ 2	(1011-111-111-1	1.11			(1-111-11
क्र.	क्र.	नाव	पासून	पर्यंत		संख्या
१	०१४५८५८	राजेंद्र डी. अगरवाल	५८९८१३१	५८९९१३०	३३६६	१०००
कोणत्याही व्यक्तीस अशा शेअर प्रमाणपत्राच्या संदर्भात कोणताही दावा असल्यास असा दावा/वें लिखित						
स्वरुपात पृष्ठचर्थ दस्तावेजांसह आमचे प्रबंधक आणि हस्तांतर एजंट म्हणजेच डाटामेटीक्स बिझनेस सोल्युशन्स						
लिमिटेड, ज्यांचा पत्ता येथे प्लॉट क्र. बी ५, भाग बी क्रॉस लेन, एमआयडीसी मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई ४००						
०९३ यांचे कार्यालय येथे सदर सचना प्रकाशनाच्या १५ दिवसांच्या आत कळविणे. त्यानंतर कोणताही दावा						

ग्राह्म धरला जाणार नाही आणि प्रबंधक प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करतील आणि/किंवा अर्जदारांच्या नावे शेअर हस्तांतर करतील. यानुसार, मूळ शेअर प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल. प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी केल्यानंतर, कोणत्याही व्यक्तीने मुळ शेअर प्रमाणपत्राशी व्यवहार केल्यास त्यांनी तो स्वत:च्या जोखिमव करावा आणि बँक कोणत्याही मार्गे त्याकरीता जबाबदार नसेल. एचडीएफसी बँक लिमिटेड

संतोष हळदणकर वरिष्ट उपाध्यक्ष (लिगल) आणि कंपनी सचिव

FEDERAL BANK

शाखा: मुंबई/साकिनाका.

दि फेडरल बंक लि. शाखा : मबर्ड साकिनाका, सागर पलाजिओ, शांप क्र. ८ आणि १७, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका जंक्शन-४०० ०७२ ईमेल: bbyt@federal.co.in, दूर: ९१-२२-२८५२२६४१ सीआयएन : एल६५१९१केएल१९३१पीएलसी०००३६८,पॅन: एएबीसीटी००२१एच

कॉर्पोरेट कार्यालय: फेडरल टॉवर्स, पी.बी.क्र.१०३, अलुवा-६८३१०१, कोची, केरला, भारत, पीबीएक्स क्र.०४४२६२३६२०, २६२३६७२,

वेबसाईट : www.federalbank.co.in

सर्व संबंधितांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या माहितीकरिता याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील नमूद सोने कर्ज खाते, जे संबंधित खाते **दि फेडरल बँक लि. च्या साकिनाका** (मुंबई) शाखेत सोन्याचे दागिने गहाण ठेवले असून त्यांच्या सोडविण्याकरिताची वेळ टळलेली आहे आणि सातत्याच्या सूचना आणि नोंदणीकृत विनंती पत्रानंतरही सदर दागिन्यांची सोडवणूक अद्यापही केली नाही, जर दिनांक २४.०२.२०२२ **रोजीस किंवा** च्या पूर्वी सोडवण्क न झाल्यास खाजगी विक्रीदारे त्यांची विक्री केली जाईल. थकीत खाते सची

खाते क्रमांक	कर्जदाराचे नाव
१६१९६१००१५५७२८	अजिता रॉय
१६१९६१००१८७५३१	अंजू एच. चौरासिया
१६१९६१००१८७५४९	
१६१९६१००१८७५५६	
१६१९६१००१८८९३५	

जारवा व्यवस्थापक: विसारव आर शाखा पत्ता: फेडरल बँक, सागर पलाझिओ, साकिनाका, मुंबई-४०० ०७२.

आयटीसीपी क्र. २५ भारत सरकार, वित्त मंत्रालय

वित्तीय सेवा विभाग वस्ली अधिकाऱ्यांचे कर्ज वस्ली न्यायाधिकरण न्यायालय प्लॉट क्र. सी-७१. सी.डी.एस.. सेक्टर - ७. कटक - ७५३००२ आर.पी. क्र. ३११/२०२०/सीटीसी (ओए क्र. २८९ सन २०१७ मधून निर्माण) अटक वॉरंट का जारी करू नये याची कारणे दाखविण्यासाठी सूचना (रिकव्हरी ऑफ डेब्ट टु बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन ॲक्ट, १९९३ च्या कलम २८ ते २९

सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या परिशिष्टाचा नियम ७३ पहा युनियन बँक ऑफ इंडिया, युबीआय, निरमन पॉईंट, एमएमओ ब्रांच, २३९, युनियन बँक भवन, विधान भवन

दि लक्ष्मीपथी बालाजी शुगर ॲण्ड डिस्टिलरीज प्रा. लि. ...प्रमाणपत्र कर्जदाः **१. दि लक्ष्मीपथी बालाजी शुगर ॲण्ड डिस्टिलरीज प्रा. लि.** सुनापल बादंबा, जिल्हा कटक, आणि

नोंदणीकृत कार्यालय : ३८१७ जयदेव नगर, भुवनेश्वर आणि कॉर्पोरेट कार्यालय : ५०४, संघवी उद्यान, बी-१८, एल.व्ही. मेहता रोड, जेव्हीपीडी स्कीम, मुंबई - ४०००४९ २. गौरव कुमार, लिलत बाबु यांचा मुलगा, ५, संघवी उद्यान, बी-१८, व्ही.एल. मेहता रोड, जेव्हीपीडी स्कीम. मंबई - ४०००४९

३. सौरव कुमार, लिलत बाबू यांचा मुलगा, ५, संघवी उद्यान, बी-१८, व्ही.एल. मेहता रोड, जेव्हीपीडी ज्याअर्थी, तुम्ही प्रमाणपत्रानुसार व्याज, खर्च आणि सदर रकमेच्या वसुलीकरिता सन्माननीय पिठासीन

अधिकारी, कर्ज वसली न्यायाधिकरण, कटक यांनी काढलेल्या दिनांक १६.१२.२०२० रोजीच्या ओए क्र २८९ सन २०१७ मधून निर्माण वसुली प्रमाणपत्रात विनिर्दिष्ट थकबाकी रक्कम चुकती करण्यास कसूर केली

आणि ज्याअर्थी वरील नमूद वसुली प्रक्रियेमधील मागणी सूचना तुम्हाला बजावणी होती आणि ज्याअर्थी तुम्ही मुद्दाम सदर न्यायाधिकरणाची सुचना टाळत आहात. आणि न्यायाधिकरणाच्या निर्देशांचे पालन केलेले नाही ्र त्यामुळे तुम्हाला व्यक्तीशः अटक आणि तुरुंगवासाद्वारे वरील प्रमाणपत्र निष्पादित करणे प्रस्तावित आहे. विविध -तहकुबींच्या तारखांना तुम्ही किंवा तुमचे प्रतिनिधी सदर न्यायालयातच हजर राहिले नाहीत. तुम्हाला याद्वारे १२ एप्रिल, २०२२ रोजी स. ११.०० वा. निम्नस्वाक्षरीकारांसमोर हजर राहण्याचे सदर

न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन न करण्याकरिता सदर प्रमाणपत्राच्या निष्पादनात दिवाणी तरुंगात का पाठव नये याची कारणे दाखविण्याचे निर्देश देण्यात येत आहे. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीचे स्पष्टीकरण देण्याचे सुद्धा याद्वारे निर्देश देण्यात येत आहेत. तुम्हाला बँक

. खाते/शेअर्स/डिबेंचर्स इ. सह जंगम आणि स्थावर दोन्ही मिळकतीचे तपशिल शपथपत्रावर दाखल करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात येत आहेत.

सदर **२८ जानेवारी. २०२२** रोजी कटक येथे माझ्या हस्ते आणि शिक्क्याने दिले.

(एसके बिसवाल), वसुली अधिकारी

Caprolactam Chemicals Limited

Registered Office: B-31, MIDC, Mahad, Dist Raigad, 402302. CIN No.L24110MH1988PLC049683

E:-mail: caprolactam@gmail.com; website: www.caprolactam.co.ir **Extract of Standalone unaudited Financial**

Results for the Quarter Ended 31st December, 2021

		₹	Rs. in Lacs
	Qut. Ended	Qut. Ended	Year Ended
PARTICULARS	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
	Unadited	Unadited	Audited
Total Income from Operations (net)	17.81	252.95	640.22
Net Profit / (Loss) from ordinary activities after Tax	(80.96)	89.17	89.13
Net Profit / (Loss) for the Period after Tax (after Extra Ordinary Items)	(80.96)	89.17	65.06
Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	460.00	460.00	460.00
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balancesheet of Previous Year) *	-		(51.99)
Earnings Per Share (before and after extra Ordinary items) (of 10/- each)			
Basic #	(1.76)	1.94	1.41
Diluted #	(1.76)	1.94	1.41
Note -1) The above is an extract of	the detailed f	ormat of Quar	terly & yearly

unaudited Financial Results Filed with the Stock Excanngeunder Regulation 33 of the SEBI (Listing Obiligations and Disclosure Requirements Regulations 2015. The full format of the Quarterly Unaudited Financia Results are available on www.bseindia.com and on the Company website www.caprolactam.co.in

The above Unaudited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on February 14,2022. The Statutory Auditors have carried out Limited Review of the above Financial Results.

Place: Mahad Dated: February, 14, 2022

Z S Bhanushali (Chairman Cum Managing Director) (DIN No. 00663374)

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणात. मंबई खंडपीठ कंपनी योजना अर्ज (सीएए) क्र. सीए (सीएए)/१४६/एमबी-IV/२०२१ शी संबंधित

कंपनी योजना याचिका क्र.सीपी (सीएए)/२१७/एमबी-IV/२०२१ एडलवैस सिक्युरिटीज लिमिटेड आणि एडलवैस सिक्युरिटीज ॲण्ड इन्व्हेस्टमेंटस् प्रायव्हेट लिमिटेड आणि एडलवैस ग्लोबल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि धनकोंच्या रम्यान व्यवस्थेच्या संयुक्त योजनेच्या प्रकरणात.

एडलवैस सिक्युरिटीज लिमिटेड . कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन नंबर यु६७११०एमएच१९९३पीएलसी३४४६३४ अंतर्गत कंपनी अधिनियम १९५६ च्या तरतुर्दीन्वये स्थापित कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे एडलवैस हाऊस, सी.एस.टी रोड लगत, कलिना, मुंबई-४०००९८, महाराष्ट्र येथे.

...पहिली याचिकाकर्ता कंपनी/विभक्त कंपनी

याचिकेच्या सुनावणीची सूचना

एडलवैस सिक्युरिटीज लिमिटेड आणि एडलवैस सिक्युरिटीज ॲण्ड इन्व्हेस्टमेंटस् प्रायव्हेट लिमिटेड आणि . एडलवैस ग्लोबल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि धनकोंच्या दरम्यान . त्र्यवस्थेच्या संयुक्त योजनेच्या मंजुरीकरिता कंपनी अधिनियम, २०१२ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत कंपनी योजना याचिका सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ (''एनसीएलटी'') द्वारे १५ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या आदेशाद्वारे दाखल करण्यात आली होती. सदर कंपनी योजना याचिका १५ मार्च, २०२२ रोजी एनसीएलटी समोर अंतिम सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे.

कोणीही व्यक्ती सदर याचिकेच्या बाजुने किंवा विरोध करण्यास इच्छुक असल्यास सदर कंपनी योजन याचिकेच्या अंतिम सुनावणीकरित निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर याचिकाकर्त्यांच्य विकलांकडे पोहोचेल अशा पध्दतीने त्याच्या/तिच्या संपूर्ण नाव आणि पत्त्यासह त्याच्या/तिच्या किंव त्याच्या/तिच्या विकलांद्वारे सही केलेली अशा हेतुची सूचना (हार्ड कॉपीमध्ये) मे. खेतान ॲण्ड कं., वन फोर्ब्स, ए-विंग, ४ था मजला, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, काळाघोडा, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे आणि raj.panchmatia@khaitanco.com (सॉफ्ट कॉपीमध्ये) येथे याचिकाकर्त्यांचे वकील- श्री. राज्

जेथे त्यांना/तिला कंपनी योजना याचिकेला विरोध करायचा आहे, विरोधाची पार्श्वभूमी किंवा कंपनी योजन याचिकेच्या विरोधात वापरण्यासाठी इच्छक असलेल्या त्याच्या/तिच्या शपथपत्राची प्रत सनावणी करिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर ४ था, ५ वा आणि ६ वा मजला, एमटीएनएल एक्स्चेंज बिल्डिंग, जी.डी. सोमानी मार्गच्या पुढे, चामुंडेश्वरी नगर, कफ परेड, मुंबई- ४००००५ येथे सन्मननीय एनसीएलटी, मुंबई खंडपीठ येथे दाखल करणे आणि त्याची प्रत याचिकाकर्त्यांच्या वकीलांना देणे

आवश्यक आहे. . कंपनी योजना याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास विनामूल्या कोणाही व्यक्तील नेम्नस्वाक्षरीकारांद्वारे पुरविण्यात येईल

प्रदर दिनांक २२ फेब्रुवारी, २०२२ ठिकाण : मुंबई श्री. राज पंचमतिया भागीदा मे. खैतान ॲण्ड कं दुसरी याचिकाकर्ता कंपनी करिता वकील

> केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

कॅनरा बँक, कुळगाव शाखा, पत्ता: बदलापुर पश्चिम

शाखा संदर्भ: आरओ/लिगल/सरफैसी/१/२०२२/आरकेएम

कब्जा सूचना

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता हे कॅनरा बँकेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २४-०९-२०२१ (२४ सप्टेंबर २०२१) रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री. सुशांत सुरेश सोमयाजी,** १ला मजला, ाणराज हाईटस हेंद्रेपाडा. बदलापर, बदलापर पश्चिम, महाराष्ट्र–४२१५०३ यांस सचनेतील नमत् रक्रम रु. ८९,११,५९७.११/- (रुपये एकोणनव्वद लाख अकरा हजार पाचशे सत्याणव आणि पैसे अकरा मात्र) अधिक न लावलेले व्याज आणि प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचना

तारखेपासन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे विशेषतः वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ आणि ९ अन्वये त्यांना/तिला प्राप्त अधिकारांचा वापर दिनांक **१५ फेब्रुवारी, २०२२** रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **कॅनरा बँक, कुळगाव शाखा** करीता रु. ८९,११,५९७.११/- (रुपये एकोणनव्वद लाख अकरा हजार पाँचशे सत्याणव आणि **पैसे अकरा मात्र)** आणि त्यावरील पुढील व्याजाच्या भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

१. श्री. चिंतामणी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल १, गणराज हाईट्स, हेंद्रेपाडा, कुळगाव बदलापुर पश्चिम, महाराष्ट्र ४२१५०३.

सिमाबद्धः उत्तरेद्वारेः बिल्डिंगीची दुर्मिळ बाजु,

दक्षिणेद्वारे: चिंतामणी मंदिर, पूर्वेद्वारे: उत्सव हॉल,

पश्चिमेद्वारे: मराठी शाळेकडील रोड.

नोंदणीकृत उप-जिल्हा: उल्हासनगर, जि. ठाणे मधील.

सही/-दिनांक: १५/०२/२०२२ प्राधिकत अधिकारी. स्थळ: कुळगाव कॅनरा बँक

जाहीर सूचना

मिळकत प्लॉट असा क्र. ४६ असा सी.टी.एस. क्र. ६८८ मोजमापित साधारण ७९४.३७ चौरस मीटर्स (नामाधिकार कागदपत्रांसह) आणि ७९६ चौरस मीटर्स (मिळकत नोंदणी कार्डाप्रमाणे) त्यावरील उभ्या दोन बंगल्यासह (i) श्री. धिरेन विजय छेडा, (ii) श्री. विनय आसू छेडा आणि (iii) श्रीम. रंजन विनय छेडा यांच्याकडून खरेदी करण्यासाठी आणि संपादन करण्यासाठी माझे अशील इच्छुक आहेत. धिरेन विजय छेडाँ, विनय आसू छेडा आणि रंजन विनय छेडा यांचे हक स्वरूप याखाली अधिक विशेषतः वर्णिलेल्याप्रमाणे आहेतः

(ए) जिमनीच्या सर्व भाग आणि विभाग असा प्लॉट क्र. ४६ (भाग) असा सी.टी.एस. क्र. ६८८ . (भाग) मोजमापित साधारण ३३४.४५ चौरस मीटर्समधील श्री. धिरेन विजय छेडा यांचे पट्टेदारी हक हे प्रेसिडन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या योजनेतील स्थित आहे नॉर्थ साऊथ रोड क्र. ७, जेव्हीपीडी स्किम, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई - ४०००४९ येथे वसलेला असा आणि स्थित आहे गाव जुह, तालुका विलेपार्ले, मुंबई उपनगराच्या जिल्हा नोंदणीत सदर प्लॉटवरील उभ्या बंगल्यातील मालकीहकासह आणि ज्ञात अभिषेक (पूर्वोक्त ज्ञात अरिहंत) समाविष्ट तळ अधिक दोन वरील मजले (मिळकत क्र. १)

(बी) जिमनीच्या सर्व भाग आणि विभाग असा प्लॉट क्र. ४६ (भाग) असा सी.टी.एस. क्र. ६८८ . (भाग) मोजमापित साधारण ४६१.५५ चौरस मीटर्समधील श्री. विनय आसू छेडा आणि श्रीम. रंजन विनय छेडा यांचे पट्टेदारी हक हे प्रेसिडन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या योजनेतील स्थित आहे नॉर्थ साऊथ रोड क्र. ७, जेव्हीपीडी स्किम, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई -४०००४९ येथे वसलेला असा आणि स्थित आहे गाव जुह्, तालुका विलेपार्ले, मुंबई उपनगराच्या जिल्हा नोंदणीत सदर ज्ञात प्लॉट काशी विश्वनाथ समाविष्ट तळ अधिक तीन मजले उभ्या बंगल्यातील मालकीहकासह आणि सदर बंगल्याच्या २ ऱ्या आणि ३ ऱ्यावरील भाडेकरूद्रारे अधिवासित (मिळकत क्र. २)

(सी) सदर प्लॉट क्र. ४६ संबंधित श्री. धिरेन विजय छेडा, श्री. विनय आसू छेडा आणि श्रीम. रंजन विनय छेडाच्या नावे प्रेसिडन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे निर्गमित प्रत्येकी रू. ५०/- च्या प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र क्र. १११ (पूर्वोक्त शेअर प्रमाणपत्र क्र. ४६ दिनांक १५.०९.१९६४ रोजीचे) संदर्भात सोसायटी सभासदस्यत्व हक

सदर मिळकत क्र. १, मिळकत क्र. २ आणि शेअर प्रमाणपत्र यानंतर 'सदर मिळकत' उल्लेखावे. कोणत्याही व्यक्ती ज्याना कोणताही दावा, मागणी, हक्क, नामाधिकार वा हितसंबंध विक्री स्वरूपात, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, भाडेपट्ट्यान्वये, भाडे, परवाना, कब्जा, अभिहस्तांकन, हस्तांतरण, गहाण, धारणाधिकार, प्रभार, सुविधाधिकार, इच्छापत्र, बक्षीस, वारसाहक वा अन्य कोणत्याही स्वरूपात सदर मिळकत वा त्याच्या कोणत्याही भागावर वा संदर्भात वा विरोधात असल्यास. त्याने/तिने पुष्ठ्यर्थ कागदोपत्री पुराव्यांसह लिखित पद्धतीने निम्नस्वाक्षरीकारांना सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासन १४ दिवसात सचित करावे. पष्ट्यर्थ कागदोपत्रांशिवाय प्राप्त दावा वा १४ दिवसांनंतर कोणताही दावा वा आक्षेप प्राप्त झाल्यास, विचारात घेतले जाणार नाहीत. सही/-

(डी. ए. आठवले) वकील १०, सुरूची सोसायटी, संत जनाबाई रोड, विलेपार्ले पूर्व, मुंबई - ४०००५७

सूचना घ्यावी की, **१) असित भगवानदास शाह, २) निशित भुपेंद्र शाह, ३) राजेंद्रबेन जितेंद्र शाह** आि ४) मे. ए.जे. कंस्टक्शन कं("मालक") हे सर्व भार, दावे, मागण्या व वादांपासून मुक्त स्वरूपात, सोनावल इस्टेट, गोरेगाव(पूर्व), बी.एस.डी., मुंबई येथे स्थित असलेल्या आणि वसलेल्या गाव पहाडी, गोरेगावचा सीटीएस क्रमांक ४९२बी, मोजमापीत ६३९.१० चौरस मीटर्स धारक जिमनीचे सर्व ते भाग व विभाग (यानंतर प्लॉट क्र. ४९२/बी असा उल्लेख) आणि सोनावला इस्टेट, गोरेगाव(पूर्व), बी.एस.डी., मुंबई येथे स्थित असलेल्या आणि वसलेल्या गाव पहाडी, गोरेगावचा सीटीएस क्रमांक ४९२/ए, ४९२/ए/१, ४९२/ए/२, ४९२/ए/३ आणि ४९२/ए/४, एकूण मोजमापीत ६८५.५० चौरस मीटर्स धारक जिमनीचे सर्व ते भाग व विभाग त्यासह त्यावरील उभारित रचना(यानंतर प्लॉट क्र. ४९२/ए व ए१ ते ए४ असा उल्लेख) (प्लॉट क्र. ४९२/बी आणि प्लॉट क्र. ४९२/ए व ए१ ते ए४ यांचा यांनतर प्लॉट्स असा उल्लेख) माझ्या अशिलांना विकण्यास आणि

सर्व व्यक्ती ज्यांना सदर प्लॉट्स यामध्ये आणि/किंवा त्याच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या कब्जा, वापर, भोगवटा आणि उपभोग करण्यांत आणि/किंवा त्या संबंधातील नामाधिकार विलेखां बाबत विक्री, हस्तांतरण अभिहस्तांतकन, अदलाबदल, दान, भाडेपट्टा, पोट-पट्टा, कुळ-वहिवाट, पोट-कुळवहिवाट, परवाना, कब्जा, वापर, वहिवाट, गहाण, धारणाधिकार, तारण हितसंबंध, न्यास, वारसा, मृत्युपत्रीत दान, उत्तराधिकार, कुटुंब व्यवस्था/तडजोड, इच्छापत्र, मृत्युपत्रीत संलेख, मृत्युपत्र प्रमाण, वहिवाट पत्र, सुविधाधिकार, पोटगी, कोणत्याही विधी न्यायालयाचा आदेश किंवा हुकुम, करार/कंत्राट किंवा अन्य कोणत्याप्रकारे कोणताही नामाधिकार, हक्क, हितसंबंध, लाभ, दावा किंवा मागणी असलेल्या सर्व व्यक्तींनी तसे लेखी स्वरूपात, त्या पुष्ठचर्थ कागदोपत्री पुराव्याच्या नोटरीद्वारा प्रमाणित सत्य प्रतींसह एकत्रितपणे निम्नस्वाक्षरीकारांना फ्लॅट क्र. १२, १२वा मजला, ए-विंग, हार्बर हाईटस, एनए सावंत मार्ग, कोलाबा फायर स्टेशन मागे, कोलाबा, मुंबई-४०० ००५ येथे ह्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळवणे आवश्यक आहे. किंवा अन्यथा, अशा कोणत्याही दाव्यांची कोणतीही दखल न घेता आणि ते (असल्यास) सोडून दिल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे गृहित धरुन माझ्या अशिलांना प्लॉट्सची विक्री आणि हस्तांतरण रीतसर पूर्ण केले जाईल.

मुंबई, २२ फेब्रुवारी, २०२२ दिनांकित

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणात, मुंबई खंडपीठ कंपनी योजना अर्ज (सीएए) क्र. सीए (सीएए)/१४६/एमबी-IV/२०२१ शी संबंधित

कंपनी योजना याचिका क्र.सीपी (सीएए)/२१७/एमबी-IV/२०२१ एडलवैस सिक्युरिटीज लिमिटेड आणि एडलवैस सिक्युरिटीज ॲण्ड इन्व्हेस्टमेंटस् प्रायव्हेट लिमिटेड आणि एडलवैस ग्लोबल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि धनकोंच्या दरम्यान व्यवस्थेच्या संयुक्त योजनेच्या प्रकरणात. एडलवैस सिक्युरिटीज ॲण्ड इन्व्हेस्टमेंटस् प्रायव्हेट लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन नंबर यु६५९९०एमएच२००९पीएलसी३४४६४१ अंतर्गत कंपनी अधिनियम १९५६ च्या तरतुर्दीन्वये स्थापित कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे एडलवैस हाऊस, सी.एस.टी. रोड लगत, कलिना, मुंबई-४०००९८, महाराष्ट्र येथे.

....दसरा याचिकाकर्ता कंपनी/परिणामी कंपनी !

वकील

याचिकेच्या सुनावणीची सूचना र्डलवैस सिक्युरिटीज लिमिटेड आणि एडलवैस सिक्युरिटीज ॲण्ड इन्व्हेस्टमेंटस् प्रायव्हेट लिमिटेड आणि रडलवैस ग्लोबल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि धनकोंच्या दरम्यान . त्र्यवस्थेच्या संयुक्त योजनेच्या मंजुरीकरिता कंपनी अधिनियम, २०१२ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत कंपनी योजना याचिका सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मंबई खंडपीठ (''एनसीएलटी'' द्वारे १५ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या आदेशाद्वारे दाखल करण्यात आली होती. सदर कंपनी योजना याचिका

१५ मार्च, २०२२ रोजी एनसीएलटी समोर अंतिम सनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे. कोणीही व्यक्ती सदर याचिकेच्या बाजुने किंवा विरोध करण्यास इच्छुक असल्यास सदर कंपनी योजना याचिकेच्या अंतिम सुनावणीकरित निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर याचिकाकर्त्यांच्या विकलांकडे पोहोचेल अशा पध्दतीने त्याच्या/तिच्या संपूर्ण नाव आणि पत्त्यासह त्याच्या/तिच्या किंवा त्याच्या/तिच्या विकलाद्वारे सही केलेली अशा हेत्ची सूचना (हार्ड कॉपीमध्ये) मे खेतान ॲण्ड कं., वन फोर्ब्स, ए-विंग, ४ था मजला, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, काळाघोडा, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे आणि raj.panchmatia@khaitanco.com (सॉफ्ट कॉपीमध्ये) येथे याचिकाकर्त्यांचे वकील- श्री. राज पंचमतिया, भागीदार यांच्याकडे पाठविणे आवश्यक आहे.

जेथे त्यांना/तिला कंपनी योजना याचिकेला विरोध करायचा आहे, विरोधाची पार्श्वभूमी किंवा कंपनी योजना याचिकेच्या विरोधात वापरण्यासाठी इच्छुक असलेल्या त्याच्या/तिच्या शपथपत्राची प्रत सुनावणी करिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर ४ था, ५ वा आणि ६ वा मजला, रमटीएनएल एक्स्चेंज बिल्डिंग, जी.डी. सोमानी मार्गच्या पुढे, चामुंडेश्वरी नगर, कफ परेड, मुंबई-४००००५ येथे सन्मननीय एनसीएलटी, मुंबई खंडपीठ येथे दाखल करणे आणि त्याची प्रत याचिकाकर्त्यांच्या वकीलांना देणे आवश्यक आहे

कंपनी योजना याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास विनामूल्या कोणाही व्यक्तीला निम्नस्वाक्षरीकारांद्वारे पुरविण्यात येईल

सदर दिनांक २२ फेब्रुवारी, २०२२

श्री. राज पंचमतिया भागीदाः मे. खैतान ॲण्ड कं

दसरी याचिकाकर्ता कंपनी करिता वकील

सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (सीएफएम-एआरसी) नोंदणीकृत कार्यालय: ब्लॉक क्र. ए/१००३, वेस्ट गेट, CFM

-ासीए क्लब जवळ, स. क्र. ८३५/१+३, एस जी हायवे माकारबा, अहमदाबाद - ३८००५१, गुजरात **कॉपॉरेट कार्यालय** : १ला मजला, वेकफिल्ड हाऊस, स्प्रॉट रोड, बलार्ड इस्टेट, मुंबई - ४०००३८.

संपर्ककः : ८८७९८९०३६८ ईमेल: pankaj.agnihotri@cfmarc.ir

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या

ार्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार/गहाणवटदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा सांपार्श्विक **कब्जा** १९.११.२०१९ रोजी सीएफएम-एआरसीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ती **कर्जदार मे. लक्ष्मी** कन्स्ट्रक्शन कंपनी (कर्जदार आणि गहाणदार), लक्ष्मीचंद छेडा (भागीदार आणि हमीदार), रुचिक लक्ष्मीचंद छेडा (कर्जदार आणि गहाणदार), निमित लक्ष्मीचंद छेडा (कर्जदार आणि गहाणदार) यांच्याकडून तारण धनकोंना थकीत आणि देय ३१ ०७ २०१९ रोजीस ह. १८ २२ ६९ ५९२ २७/- (रुपये अठरा करोड बावीस लाख एकोणसत्तर हजार पाचशे ब्याण्णव आणि पैसे सत्तावीस मात्र) आणि पुढील व्याज आणि इतर परिव्यय आणि मे. मिठा इस्टेट्स प्रा. लि. (कर्जदार आणि गहाणदार), लक्ष्मीचंद् छेडा (संचालक आणि हमीदार), हंसा लक्ष्मीचंद छेडा (संचालक आणि हमीदार) यांच्याकडून तारण धनकोंना थकीत आणि देय ३१.०७.२०१९ रोजीस रु. **१२,६६,१४,७५७.२७/- (रुपये बारा करोड** सहासष्ट लाख चौदा हजार सातशे सत्तावन्न आणि पैसे सत्तावीस मात्र) आणि पुढील व्याज आणि इतर परिव्यय च्या वमुलीसाठी २८.०३.२०२२ रोजी ''जसे आहे जेथे आहे'', जे आहे जसे आहे'' 'जे काही आहे तिथे

आहे'' आणि ''विना अवलंब तत्त्वाने'' विकण्यात येणार आहे.				
	जाहीर लिलावाच्या तपशील			
तारण मिळकत क्र. १ चे वर्णन	प्लॉट क्र. ७८ आणि ७९ येथे बावा टॉवर मध्ये ४ था ते ९ व्या मजल्यावर ५१ कमर्शिअल युनिट्स (जोडपत्रानुसार तपशिल), मोजमापित ११,७९१.८४ चौ.मीटर्स सह सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई येथे जमीनीचे भाडेपट्टाधारक अधिकार			
लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीचे तारण कर्ज	रु. १८,२२,६९,५९२.२७/- (रुपये अठरा करोड बावीस लाख एकोणसत्तर हजार पाचशे ब्याण्णव आणि पैसे सत्तावीस मात्र) ३१.०७.२०१९ रोजीस आणि थकीत आणि देय त्यावरील पुढील व्याज आणि इतर परिव्यय.			
तारण मिळकत क्र. २ चे वर्णन	प्लॉट क्र. ७८ आणि ७९ येथे बाबा टॉबर मध्ये तळमजला, १ ला मजला आणि २ रा मजलावर बिग स्प्लॅश आणि क्लब क्षेत्र (मोजमापित १३,४१० बी.फू. बिल्ट अप क्षेत्र) नावे ज्ञात इमारत (मोजमापित १४,२६७ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र) च्या तळमजल्यावर शॉप्स, १ ते ३ रा संपूर्ण हाटेल परिसर सह सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई येथे जमीनीवर माडेपट्टायास्क अधिकार.			
मिठा इस्टेट प्रा. लि. चे तारण कर्ज	रु. १२,६६,१४,७५७.२७/– (रुपये बारा करोड सहासष्ट लाख चौदा हजार सातशे सत्तावन्न आणि पैसे सत्तावीस मात्र) ३१.०७.२०९९ रोजीस आणि थकीत आणि देय त्यावरील पुढील व्याज आणि इतर परिव्यय.			
मिळकत १ च्या आणि २ च्या एकत्रित राखीव किंमत (रा.किं)	रु. १७.८० करोड			
इअर	सीएफएमएआरसी ट्रस्ट १- पीएमसीच्या नावे असलेले रु. १.७८ करोड (रु. एक करोड अठ्ठ्याहत्तर लाख)			
निरीक्षणाची तारीख	फेब्रुवारी २८, २०२२ ते मार्च ०२, २०२२ रोजीस प्राधिकृत अधिकारीची आगाऊ वेळ ठरवून			
बोली सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ	२८.०३.२०२२ स. १०.०० पर्यंत			
जाहीर लिलावाची तारीख, वेळ आणि ठिकाण:	२८.०३.२०२२ स. १०.३० ते दु. ११.३० सीएफएम–एआरसी, १ ला मजला, वेकफिल्ड हाऊस, स्प्रॉट रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई– ४०००३८.			

भार काही असल्यास: तारण धनकोंना ज्ञात नाही. कृपया विक्रीची अटी आणि शर्तीच्या तपशीलाकरिता वर उल्लेखित तारण धनकोंच्या वेबसाईट व विक्री सूचना मधील प्रविण्यात आलेली लिंकचा संदर्भ घ्यावा.

अटी आणि शर्तींचा तपशिल http://www.cfmarc.in

प्राधिकृत अधिकारी, दिनांक : २२.०२.२०२२ सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि (सीएफएमएआरसी टस्ट-१ पीएमसी) ठिकाण : मुंबई जोडपत्र – १

			जाडप	 			
अनु	ऑफिस	चटई क्षेत्र	विक्रियोग्य क्षेत्र	अनु	ऑफिस	चटई क्षेत्र	विक्रियोग्य क्षेत्र
क्र.	क्र.	(चौ.फू.)	(चौ.फू.)	क्र.	क्र.	(चौ.फू.)	(चौ.फू.)
१	४०१	330	६००	२७	६१८	३३०	६००
?	४०२	330	६००	२८	६१९	330	६००
ş	४०३	330	६००	२९	६२१	330	६००
8	४०९	330	६००	30	७०१	३३०	६००
ч	४२१	330	६००	३१	७०२	३३०	६००
દ્	५०२	330	६००	32	७०३	३३०	६००
G	५०३	330	६००	33	७०४	३३०	६००
۷	५०४	330	६००	38	७०५	330	६००
٩	५०५	330	६००	३५	७०६	330	६००
१०	५०६	330	६००	३६	७११	330	६००
११	५०७	330	६००	30	७१२	330	६००
१२	406	330	६००	36	७१९	330	६००
१३	५११	330	६००	३९	७२०	330	६००
१४	५१२	330	६००	४०	७२१	330	६००
१५	५१३	330	६००	४१	८०१	330	६००
१६	५१४	330	६००	४२	८०२	330	६००
१७	५१५	330	६००	४३	८०३	330	६००
१८	६०१	330	६००	88	८१२	330	६००
१९	६०२	330	६००	४५	८१३	330	६००
२०	६०५	330	६००	४६	९०३	330	६००
२१	६०६	330	६००	४७	९०६	330	६००
22	६०७	330	६००	४८	९०९	330	६००
23	६११	330	६००	४९	९१०	330	६००
२४	६१२	330	६००	40	९१६	330	६००
२५	६१३	330	६००	५१	९१७	330	६००
२६	६१७	330	६००		(बी)	८,२५०	94,000
	(y)	८,५८०	१५,६००		(ए)	८,५८०	१५,६००
					एकूण	१६,८३०	30,500

जाहीर सूचना

याखाली लिहिलेल्या परिशिष्टात अधिक विशेषतः वर्णिलेल्या परिसरासंदर्भात (''सदर

परिसर'') श्री. नवीन प्रेमचंद्र जैन यांचे नामाधिकार आम्ही तपासत आहोत. कोणत्याही दावेदार व्यक्ती ज्यांना कोणताही हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध सदर परिसर वा त्याच्या कोणत्याही भागावर वा संदर्भात विक्री स्वरूपात, अदलाबदल हस्तांतरण, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, गहाण, बक्षीस, भाडे, विश्वस्त, वारसाहक, अत्यंदान, कब्जा, तारण, प्रभार, धारणाधिकार, सुविधिकार वा अन्य स्वरूपात असल्यास, लिखित पद्धतीने निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्त्यावर सदर कागदोपत्री पुराव्यासह सदर प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीत सदर सूचित करावे. अन्यथा असे हेतूपुरस्सर दावे/आक्षेप, हितसंबंध वा मागण्या सर्व हेतू आणि उद्दिष्टाकरिता अधित्याग केल्याचे आणि/वा सोडून दिल्याचे समजण्यात येईल आणि त्यानुसार व्यवहार पर्ण करण्यात येईल.

उपरोल्लिखित परिशिष्टः

सदर परिसर असाः ''जय गंगेश्वर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.'' च्या प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र क्र. १७ अन्वये समाविष्ट प्रत्येकी रू. ५०/- (पन्नास) चे संपूर्ण भरणा केलेले ५ (पाच) शेअर्स असे विभिन्न क्र. ११ ते १५ (दोन्ही मिळून) एकत्रित परिसर क्र. ७ मधील तत्सम हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध यासह, मोजमापित १५.८४ चौ. मी. (चर्ट्ड क्षेत्र), स्थित आहे ज्ञात इमारत ''वासदेव भवन'' च्या तळ मजल्यावर, वसलेला, असा आणि स्थित आहे प्लॉट क्र. ७९३ए, ३ रा रोड, नीलम रेस्टॉरंट समोर, खार (पश्चिम), मुंबई ४०००५२ येथे पट्टेदारी जिमनीच्या सर्व भाग आणि विभागावर असा सी.टी.एस. क्र. एफ/१५५६ हा गाव बांद्राचा, तालुका अंधेरी, मुंबई उपनगराच्या जिल्हा नोंदणीत.

सदर दिनांक २२ फेब्रुवारी, २०२२.

भिरवानी अँड कं (निशांत यु. भिरवानी) २०४, क्रिस्टल शॉपर्स पॅराडाईज,

२४ वा आणि ३३ वा रोड जंक्शन, वांद्रा (पश्चिम), मुंबई ४०००५०

DE REALTY डी बी रिअल्टी लिमिटेड

नों. कार्यालय: डीबी सेंट्रल, मौलाना आझाद रोड, रंगवाला कंपाऊंड, जेकब सर्कल, मुंबई-४०० ०११

टे.क्र.: ९१ २२ २३०५ ५५५५ ई-मेल: investors@dbg.co.in वेबसाईट: www.dbrealty.co.in

४ मार्च, २०२२ रोजीस ठरलेल्या प्रमाणे आयोजित विशेष सर्वसाधारण सभे (ईजीएम)च्या दिनांकित ९ फेब्रुवारी, २०२२ च्या सूचनेकरिता पुरवणी ारकांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालीलप्रमाणे भागधारकांना कळविण्यासाठी सेबी (ईश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजः रिक्वायमॅटस्) (अमॅडमेंट) रेम्युलेशन्स, २०२२ ला अनुसरून दिनांक ९ फेब्रुवारी, २०२२ च्या ईजीएमच्या सूचना (जे १० फेब्रुवारी, २०२२ रोजीस भागधारकांना पाठविलेली आहे) करिता एक पुरवणी जारी करण्यात

वेत आहे ज्यामध्ये (पान क्र. १७ मध्ये) सदर ईजीएम सूचनेच्या बाब क्र. २ करिता स्पष्टीकरणात्मक विधानाच्या भाग आणि विभाग म्हणून या खालील वाचावे म्हणून भागधारकांना कळविण्यात येत आहे. १. पाईट क्र. (क्यू) ''अदर डिस्क्लोजर्स'' मधील उप-पोईट क्र. सी) जे उप-पोईट क्र. ए नंतर आणि उप-पोईट क्र बी) पूर्वी येत आहे ते उप-पोईंट क्र. एए) असा वाचावा

पोईंट क्र. (क्यू) "अदर डिस्क्लोजर्स" मधील उप-पोईंट क्र. बी) खालील प्रमाणे वाचावा बी) कंपनी किंवा तिच्या कोणत्याही प्रवर्तक आणि संचालक हे हेतुपुरस्सर कसूरवार किंवा अप्रमाणिक कर्जदार किंवा फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित नाही आहेत.

पोईंट क्र. (क्यू) ''अदर डिस्क्लोजर्स'' मधील उप-पोईंट क्र. ई) नंतर पुढील उप-पोईंट क्र. एफ) जोडलेली आहे, आणि पृढील प्रमाणे वाचावा.

एफ) प्रेफरेन्शियल इश्यू नंतर वाटपग्राही यांचे सध्याचे आणि प्रस्तावीत स्थित, म्हणजेच प्रवर्तक किंवा अप्रवर्तव सध्याचे स्थिती प्रस्तावित स्थिती गोएंका फॅमिली ट्रस्ट (विश्वस्थ/प्रतिनिधी श्रीम. असीला गोएंका प्रवर्तक गट कु. सुनिता गोएंका आणि श्री. अलोक अगरवाल मार्फत प्रतिनिधीत्व) २ एसबी फॉर्च्यून रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेड प्रवर्तक गट मे. पिनाकल इन्व्हेस्टमेंटस् (तिच्या विश्वस्त श्री. इरफान रझाकद्वारे अप्रवर्तक व्यवस्थापकीय भागीदार - रझाक फॅमिली ट्रस्टमार्फत प्रतिनिधीत्व आरि भारतामध्ये नोंदणी कृत एक भागीदारी संस्था (संस्थेमधील भागीदार रझाक फॅमिली ट्रस्ट आणि श्री. वेंकटा नारायणा कोकाणी) अप्रवर्तक अप्रवर्तक श्रीम. रेखा झुनझुनवाला अप्रवर्तक अप्रवर्तक मे. आरएआरई इन्व्हेस्टमेंटस् (तिच्या भागीदार श्रीम. रेखा झुनझुनवाला मार्फत अप्रवर्तक अप्रवर्तक प्रतिनिधीत्व एक भागीदारी संस्था) लॉटस् फॅमिली ट्रस्ट (तिच्या विश्वस्त बारक्लेज् वेल्थ ट्रस्टीज् (इंडिया) प्रायव्हेट अप्रवर्तक अप्रवर्तक लिमिटेड मार्फत प्रतिनिधीत्व) मे. केआयएफएस डीलर्स (तिच्या भागीदार खंडवाला फिनस्टॉक प्रायव्हेट अपवर्तक अप्रवर्तक लिमिटेड मार्फत प्रतिनिधीत्व एक भागीदारी संस्ता) श्री. अभय चांडक अप्रवर्तक अप्रवर्तक

ईजीएमच्या सूचनेच्या पूरवणी (पूरवणी) सदरहू तारखे रोजीस आणि पासून १० फेब्रुवारी, २०२२ रोजीस कंपनीच्या भागधारकांना वितरीत करण्यात आलेली ईजीएमच्या सूचनेच्या अविभाज्य भाग असेल, इजीएएमच्या सूचनासह सदर पुरवणी नेहमी वाचावा. सदर पुरवणीद्वारे फेरफार केलेले किंवा जोडलेले जागा वगळून ईजीएमच्या सूचनेच्या इतर सर्व

डी बी रिअल्टी लिमिटेडकरिता कंपनी सचिव दिनांक: २१ फेब्रुवारी,२०२२ एडलवाईज असेट रिकन्स्ट्रक्शन कं. लि.

मंडळाच्या आदेशाने

Edelweiss गोंदणीकृत कार्यालय : एडलवाईज हाउस, ऑफ. सी. एस. टी. रोड, कलिना, मुंबई – ४०० ०९८. +९१ २२ ४०८८ ६०९०/६६२० ३१४९ परिशिष्ट - २- ए व ४-ए

(नियम ६(२) व ८(६) ची तरतूद पाहा) स्थावर व जंगम मालमत्तेच्या

विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

जाहीर सूचना.

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ६(२) व ८(६) च्या तरतूदी अंतर्गत स्थावर व जंगम मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्रीकरिता

सूचना याद्वारे आम जनतेस व कर्जदार व हमीदार यांना देण्यात येते की, खालील निर्देशित स्थावर व जंगम ालमत्ता (प्रतिभूत मालमत्ता) व कन्सोर्टिअम ऑफ बॅक्स व वित्तीय संस्था अर्थात **एडलवाईज असेट** रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांच्या नावे गहाण आहे व त्यांची क्षमता म्हणून ईएआरसी ट्रस्ट एससी-३०, ३५, १३४ व २३३ (ईएआरसी), कॅनरा बॅंक, इंडिया एसएमई असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी इंडिया लिमिटेड, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएएमबी-१, बारस्लेज बँक पीएलसी, पंजाब ऑन्ड . सिंद बँक, शामराव विठ्ठल को-ऑप. बँक लि., जेएम फायनान्शियल एआरसी, व स्मॉल इंडस्ट्रिज डेव्हल-ोपमेंट बँक ऑफ इंडिया (प्रतिभूत धनको) यांचे ट्रस्टी म्हणून क्षमते अंतर्गत, ईएआरसी चे प्राधिकृत अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष ताबा घेण्यात आला आहे (प्रतिभूत धनको यांचे कन्सोर्टिअम यांच्या वतीने) दि. ७ ऑक्टोबर, २०२१ (लॉट क्र. ६), ८ ऑक्टोबर, २०२१ (लॉट क्र. ३) व दि. १७ डिसेंबर, २०२१ रोजी (लॉट क्र. ९) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून ई-लिलाव एजन्सी मे. ई-प्रॉक्य्अरमेंट टेक्नोलॉजीस लिमिटेड (ऑक्शन टायगर) यांच्या मार्फत ई-लिलाव मार्फत विक्री केली आहे व त्यांची वेबसाइट /पोर्टल https://edelweissarc.auctiontiger.net वर दि. २८ मार्च, २०२२ रोजी स. ११.०० वा. ५ मिनीटे प्रत्येकी अमर्यादित विस्तारासह विक्री करण्यात येईल व ई–लिलावाच्या पूर्ततेनंतर बोली जशी आहे जेथे आहे व जेथे कुठे आहे आधारावर एकूण रक्कमेच्या वसुलीकरिता रु. १३३१,६७,५३,६२०.०३ (रु. एक हजार तीनशे एकतीस करोड सदुसष्ट लाखा त्रेपन्न हजार सहाशे वीस व तीन पैसे मात्र) व पुढील व्याज, मल्य व खार्च त्यावरील प्रतिभेत धनको अंकर डग्ज ॲन्ड फार्मा लिमिटेड (परिसमापन) (कर्जदार) व श्रीम. अनुपमा पुरनांड जैन, श्री. वैभव पुरनांड जैन व कु. आकांशा जैन यांच्याकडून **हे दिवंगत श्री. पुरनांडु शेखारमल जैन (हमीदार)** यांचे कायदेशीर वारस असून विक्री करण्यात येईल. प्रतिभूत मालमत्तेचे राखीव मूल्य व इसारा रक्कम ठेव खालीलप्रमाणे आहे :

लॉट क्र.	राखीव मूल्य	इसारा रक्कम ठेव
लॉट क्र. १	ह. ५३,३३,००,०००/-	रु. ५,३३,३०,०००/-
लॉट क्र. २	₹. ३,९९,००,०००/-	ह. ३९,९०,०००/-
लॉट क्र. ३	ह. ५७,३२,००,०००/-	ह. ५,७३,२०,०००/-
लॉट क्र. ४	ह. ६१,०२,००,०००/-	रु. ६,१०,२०,०००/-
लॉट क्र. ५	रु. ६,३१,००,०००/-	रु. ६३,१०,०००/ -
लॉट क्र. ६	ह. ६७,३३,००,०००/-	रु. ६,७३,३०,०००/-
लॉट क्र. ७	रु. ७,६४,००,०००/-	रु. ७६,४०,०००/-
लॉट क्र. ८	रु. १,०९,००,०००/-	ह. १०,९०,०००/-
लॉट क्र. ९	₹. ८,७३,००,०००/-	रु. ८७,३०,००/−
।तिभूत मालमत्तेचे विवरण :	•	

लॉट क्र.	प्रतिभूत मालमत्तेचे विस्तृत विवरण
लॉट क्र. १	मालमत्ता धारक फॅक्टरी व जिमन मोजमापित १३ बिघा, ११ बिस्वा, गाव धोडवाल,
	१७८ मान भागा नेनारित / नानन माना निज्ञा मोरा नामित

नालागढ, जिल्हा सोलन, पोस्ट कार्यालय -लोढी मजारा, हिमाचल प्रदेश - १७३ २०५ व फॅक्टरी जिमन धारक खासरा क. ३१८/२८०. ३१९/२८०. ३२०/२८० व ३२१/२८०. मोजमापित २५७३८.९२ चौरस मीटर, गाव माणकापुर, तेहसील नालागढ जिल्हा सोलन, हिमाचल प्रदेश १७३ २०५ येथील सर्व बिल्डींग व रचना यांच्यासह लॉट -१ च्या वरील अंतर्गत अधिक विवरणीत फॅक्टरी जिमन म्हणून सर्व ते प्लान्ट्स व

मशीनरी, फर्निचर व फिक्सचर व अन्य जंगम मालमत्ता. लॉट क्र. १ व २ यांच्यासह

लॉट क्र. ३ सर्व बिल्डींग्ज व रचना यांच्यासह जिमन धारक खासरा क्र. ८७६ (२-२), ८८७ (०-लॉट क. ४

१३), ९०५ (०-१५), ९०६ (२-११), ९०६/१ (२-०), ९०७ (०-०५), ३३९ (१-१३), 348 (0-86), 336 (6-86), 380 (8-6), 800, ११०३/३४१ (०-११), ३४२ (३-१२) व ८७५ (३-०), मोजमापित ५२१६१.०२ चौरस मीटर येथील गाव मखाणू मजरा, पारागणा धरमपूर, पोस्ट कार्यालय - बड्डी, तालूका नालागढ, जिल्हा सोलन, हिमाचल प्रदेश १७३ २०५ येथील सर्व बिल्डींग व रचना यांच्यासह.

लॉट क्र. ४ व त्यावरील अंतर्गत अधिक विवरणीत फॅक्टरी जिमन म्हणन सर्व ते प्लान्टस लॉट क्र.५ व मशीनरी, फर्निचर व फिक्सचर व अन्य जंगम मालमत्ता.

लॉट क्र. ६ लॉट क्र. ४ व ५ त्यावरील

सर्व्हें क्र. १६८/३ व १६८/४ दाभेल इंडस्ट्रियल को-ऑप. सोसायटी लिमिटेड, गाव दाभेल, तालका दमण, जिल्हा दमण येथील प्लॉट क्र. ३ व ४ मोजमापित २५०० चौरस मीटर वा त्यावरील सर्व तो भाग व भूखांड व सर्व बिल्डींग व रचना त्यावरील व सीमा : उत्तरेस: प्लॉट क्र. ५ दक्षिणेसः ६ मीटर रूंद रस्ता पूर्वेस: ६ मीटर रूंद रस्ता पश्चिमेस: प्लॉट क्र. २

लॉट -७ वरील अंतर्गत अधिक विवरणीत फॅक्टरी जिमन म्हणून सर्व ते प्लान्ट्स व मशीनरी, फर्निचर व फिक्सचर व अन्य जंगम मालमत्ता. लॉट क्र. ९ लॉट क्र. ७ व ८ एकत्रित.

दि. २२.०२.२०२२ प्राधिकत अधिकारी

ठिकाण : मुंबई

ई-लिलाव विक्रीच्या विस्तृत अटी व शर्तींकरिता कृपया ईएआरसींची vww.edelweissarc.in/Propertysale वर वप्रदानित लिंक पाहाँबी.

दूर. क्र. ०७५०६६४२५३४